

Ref No: RML/2022-23/262

Date: July 30, 2022

To,

BSE Limited

Scrip Code: 543228

National Stock Exchange of India Limited

NSE Symbol: ROUTE

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Standalone and consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022

The Board of Directors at its meeting held on July 29, 2022 has inter alia, approved the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022. As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in the following newspapers on July 30, 2022:

- (a) Business Standard (English); and
- (b) Mumbai Lakshadeep (Marathi).

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.routemobile.com.

You are requested to take the above information on record.

Thanking You

Yours faithfully,

For **Route Mobile Limited**

Rathindra Das

Group Head-Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

VST INDUSTRIES LIMITED

Regd. Office : Azamabad Hyderabad – 500 020
 Phone: 91-40-27688000; Fax: 91-40-27615336;
 CIN: L29150TG1930PLC000576,
 Email: investors@vstind.com, website: www.vsthyd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

(₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	Current 3 months ended 30-06-2022 (Unaudited)	Previous Year ended 31-03-2022 (Audited)	Corresponding 3 months ended 30-06-2021 (Unaudited)
1a	Total Revenue from Operations	40182	156067	36811
1b	Other Income	1136	4667	925
	Total Income	41318	160734	37736
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	11708	42821	9481
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	11708	42821	9481
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	8714	32023	7044
5	Total comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8641	31951	7011
6	Equity Share Capital	1544	1544	1544
7	Reserves (excluding Revaluation Reserves)		105886	
8	Earnings per Share (EPS) (of ₹ 10/- each) (not annualised)			
a)	Basic and diluted EPS before extraordinary items	56.43	207.38	45.61
b)	Basic and diluted EPS after extraordinary items	56.43	207.38	45.61

NOTES :

- The above mentioned results is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for quarter ended 30th June, 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com; www.nseindia.com) and Company's website (www.vsthyd.com).
- Limited Review of the above mentioned results as per Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditor, who has issued an unqualified review report.

For VST INDUSTRIES LIMITED
Sd/-
ADITYA DEB GOOPTU
MANAGING DIRECTOR
DIN : 07849104

Place: Hyderabad
Date: 29th July, 2022

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No.: IRE14/SE/PHCK/2022-23
 JJM-2021-2022-Phase II-Laying Pipelines and Providing FHTCs in Vijayapuram Panchayat, Kottayam District.
 EMD : Rs. 5,00,000/-
 Tender fee : Rs. 15,000
 Last Date for submitting Tender : 22-08-2022 03:00:pm
 Phone : 04812 562745.
 Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
 Superintending Engineer
 PH Circle, Kottayam

HB ESTATE DEVELOPERS LIMITED

CIN: L99999HR1994PLC034146
 Registered Office : Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122001, Haryana
 Ph. : + 91-124-4675500, Fax No. : + 91-124-4370985
 E-mail : corporate@hbestate.com, Website : www.hbestate.com

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATE(S)

Dear Members,
 Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the members of HB Estate Developers Limited ("the Company") will be held on **Tuesday, 23rd August, 2022 at 11:00 A.M.** through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means ("OAVM") facility without the physical presence of the members at a common venue to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), hereinafter referred to as the "Circular(s)".

Since the meeting will be held through VC/OAVM, facility for appointment of proxy will not be available for the AGM.

The Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 have been sent electronically to all the members, whose e-mail address are registered / available with the Company / Depository Participants (DP) as on 22nd July, 2022.

As per Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and aforesaid various Circulars issued by the MCA and SEBI, the Members are provided with the facility to attend AGM through VC / OAVM, to cast their vote electronically through the Remote e-voting before the AGM and through e-voting during the AGM, through the Authorised Agency, National Securities Depository Limited ("NSDL").

Detailed process and manner of Remote e-voting / e-voting during the AGM and instructions for participation at the AGM through VC/OAVM are provided in the Notice of AGM.

All the Members are hereby informed that:

- The Business as set out in the Notice of 28th AGM will be transacted through voting by electronic means;
- The Remote e-voting shall commence on **Saturday, 20th August, 2022 at 09:00 A.M.**;
- The Remote e-voting shall end on **Monday, 22nd August, 2022 at 05:00 P.M.** Thereafter, the facility of Remote e-voting shall be disabled by NSDL.
- The e-voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their Shares in the Equity Share Capital of the Company. Members of the Company holding Shares either in physical form or in dematerialized form, as on the **cut-off date i.e. 16th August, 2022** may cast their vote by Remote e-voting before AGM / e-voting at AGM.
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the cut-off date, may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote.
- Members may note that:**
 - Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
 - Members who have cast their vote through Remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the meeting.
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of Remote e-voting, participating in the AGM through VC/OAVM and e-voting at the AGM.
 - The Notice of AGM and Annual Report are available on the website of the Company at www.hbestate.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com.
 - In case of any grievance connected with the facility for voting by electronic means, Members can directly contact Ms. Soni Singh, Assistant Manager – NSDL, e-mail ID: evoting@nsdl.co.in or call on Toll Free No.: 1800-222-990. Members may also write to the Company Secretary at the e-mail ID: corporate@hbestate.com.

Book Closure: Pursuant to the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from **17th August, 2022 to 23rd August, 2022** (both days inclusive) for the purpose of 28th AGM.

For HB Estate Developers Limited
Sd/-
RADHIKA KHURANA
(Company Secretary)
M. No.: A-32557

Date : 29th July, 2022
Place : Gurugram

GINNI FILAMENTS LIMITED

CIN : L71200UP1982PLC012550
 Regd. Office : 110 K.M. Stone, Delhi-Mathura Road, Ghata-281401 Distt. Mathura (U.P.)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in Lacs except per Share data)

Sl. No.	Particulars	Quarter ended		
		30.06.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (net)	27,485.29	21,763.97	108,446.47
2	Earning Before Interest, Taxes, Depreciation & Amortization	1,734.84	2,525.14	11,880.55
3	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	323.95	1,407.50	6,863.37
4	Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	323.95	1,407.50	7,436.88
5	Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	215.94	906.56	4,836.31
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	212.24	886.36	4,794.92
7	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	8,565.01	7,915.01	8,565.01
8	Reserves(excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.			20,705.91
9	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised)			
a)	Basic :	0.25	1.15	5.82
b)	Diluted :	0.25	1.12	5.82

Notes:

- The above financial results were reviewed by the Audit Committee on July 29, 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on the same date.
- The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Company's website (www.ginnifilaments.com) and Stock Exchange website (www.nseindia.com).
- The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended time to time and prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

For and on behalf of the Board of Directors
GINNI FILAMENTS LIMITED
Sd/-
SHISHIR JAIPURIA
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

Place : Noida
Date : July 29, 2022

ORIENT GREEN POWER COMPANY LIMITED

Registered office: Bascon Futura SV, 4th Floor, No: 10/1, Venkatanarayana Road, T. Nagar, Chennai - 600017
 Corporate Identity Number : L40108TN2006PLC061665

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(Rs. in Lakhs)

S.No.	Particulars	Quarter Ended		
		30/06/2022	31/03/2022	30/06/2021
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	7,819	31,522	7,744
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional items and/or Extraordinary items)	595	1,823	210
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	1,005	4,655	283
4	Net Profit/(Loss) for the period after tax, Exceptional and/or Extraordinary Items (before discontinued operations)	1,005	4,655	283
5	Net Profit/(Loss) for the period after tax from discontinued operations	(129)	(1,077)	(63)
6	Net Profit/(Loss) for the period after tax from continuing and discontinued operations (after Exceptional and/or Extraordinary items)	876	3,578	220
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	819	3,482	463
8	Equity Share Capital (Face Value of the share - Rs. 10/- each)	75,072	75,072	75,072
9	Other Equity		(26,126)	
10	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) of Rs.10/- each (Not annualised)			
	(A) For Continuing Operations			
a)	Basic	0.13	0.58	0.02
b)	Diluted	0.13	0.58	0.02
	(B) For Discontinued Operations			
a)	Basic	(0.01)	(0.11)	(0.01)
b)	Diluted	(0.01)	(0.11)	(0.01)

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 29, 2022.
- The above extract is as per Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). Also, as required, the specified items of the Standalone financial results of the company are given below.

For and on behalf of the Board of Directors
T Shivaraman
CEO & Managing Director
DIN: 01312018

Place : Chennai
Date : July 29, 2022

ROUTE MOBILE LIMITED

CIN: L72900MH2004PLC146323
 Registered Office: 4th Dimension, 3rd Floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400064.
 Tel: (022) 4033 7676 | Fax: (022) 4033 7650 | Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com

Extract of the consolidated un-audited financial results of Route Mobile Limited and its subsidiaries for the quarter ended June 30, 2022, prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS)

(₹ in crores, except for share data)

Particulars	Quarter ended June 30, 2022	Year ended March 31, 2022	Quarter ended June 30, 2021
		(Audited)	
Revenue from operations	729.01	2,002.03	377.52
Profit before tax	75.74	195.22	42.92
Profit for the period	71.07	170.08	34.31
Total comprehensive income #	69.29	171.33	38.00
Profit attributable to:			
Owners of the Company	69.41	166.17	33.81
Non-controlling interest	1.66	3.91	0.50
Total comprehensive income attributable to:			
Owners of the Company	67.50	167.41	38.03
Non-controlling interest	1.79	3.82	(0.03)
Paid up share capital (par value ₹ 10/- each fully paid)	63.04	62.87	57.71
Earnings per share (par value ₹ 10/- each)**			
Basic (in ₹)	11.02	27.82	5.86
Diluted (in ₹)	11.02*	27.82*	5.73

* Anti-dilutive
 ** EPS is not annualized for the quarter ended June 30, 2022 and quarter ended June 30, 2021.
 # Total comprehensive income comprises of profit for the period after tax and other comprehensive income after tax

1. Notes pertaining to the current quarter

The un-audited interim condensed consolidated financial statements for the quarter and three months ended June 30, 2022 have been taken on record by the Board of Directors at its meeting held on July 29, 2022. The statutory auditors, Walker Chandok & Co LLP, have expressed an unmodified opinion. The information presented above is extracted from the un-audited interim condensed consolidated financial statements. The un-audited interim condensed consolidated financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereunder.

The Board of Directors of Holding Company at their meeting held on 28 June 2022 approved the buy-back of the fully paid-up equity shares having face value of ₹ 10/- each at a price not exceeding ₹ 1,700/- and for an aggregate amount not exceeding ₹ 120 crores from the shareholders of the Holding Company excluding promoters, promoter group and persons who are in control of the Holding Company, payable in cash via the "Open Market" route through the stock exchange mechanism in accordance with the provisions of the Companies Act, 2013 as amended and Securities and Exchange Board of India (Buy Back of Securities) Regulations, 2018.

2. Un-audited financial results of Route Mobile Limited (Standalone Information) (₹ in lakhs)

Particulars	Quarter ended June 30, 2022	Year ended March 31, 2022	Quarter ended June 30, 2021
Revenue from operations	132.73	333.81	58.37
Profit before tax	29.26	33.42	3.17
Profit for the period	28.21	27.76	2.37

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s), www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website, www.routemobile.com.

By order of the Board
For Route Mobile Limited
Sd/-
Sandipkumar Gupta
Chairman

Date : July 29, 2022
Place : Mumbai

NACL Industries Limited

CIN: L24219TG1986PLC016607
 Regd. Office: Plot No.12-A, "C" Block, Lakshmi Towers, No.8-2-248/1/778, Nagarjuna Hills, Punjagutta, Hyderabad-500082, Telangana State, India.
 Phone : 040-24405100, Fax : 040-23358062, E-mail : investors@naclind.com, Website:www.naclind.com

Extract of the Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022

(₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)
		1	Total Income from Operations	47,951	32,783	165,656	47,820
2	Net Profit for the period (before Tax & Exceptional and/or Extraordinary items)	2,041	1,905	10,246	2,020	1,899	9,984
3	Net Profit for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	2,041	1,905	10,246	2,020	1,899	9,984
4	Net Profit for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	1,513	1,431	7,604	1,492	1,425	7,342
5	Total Comprehensive Income for the period [Comprising (Loss)/Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,513	1,412	7,561	1,492	1,406	7,291
6	Paid-up Equity Share Capital	1,984	1,978	1,983	1,984	1,978	1,983
7	Earnings per Share (of ₹ 1 each)						
a)	Basic	0.76	0.72	3.84	0.75	0.72	3.71
b)	Diluted	0.76	0.72	3.83	0.75	0.72	3.70

NOTES :

- The above Standalone and Consolidated Financial results were reviewed and recommended by the Audit Committee in their meeting held on July 27, 2022 and approved by the Board of Directors in their meeting held on July 28, 2022. The Statutory Auditors have issued an unmodified conclusion in respect of the Limited Review for the quarter ended June 30, 2022.
- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022 filed with BSE Limited & NSE Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022 is available on the website of BSE & NSE Limited and Company's website at www.naclind.com

By Order of the Board
Sd/-
M. Pavan Kumar
Managing Director & CEO
(DIN:01514557)

Place : Hyderabad
Date : July 28, 2022

RAIN INDUSTRIES LIMITED

CIN: L26942TG1974PLC001693
 Regd. Office : "Rain Center", 34, Srinagar Colony, Hyderabad-500 073, Telangana State, India.
 Ph.No.: 040-40401234; Fax: 040-40401214;
 Email: secretarial@rain-industries.com / www.rain-industries.com

Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results (Extract) for the Quarter and Half Year ended June 30, 2022

(Rupees in Millions except per share data)

Particulars	Consolidated					
	Quarter ended		Half Year ended		Pr. Year ended	
	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	June 30, 2022	June 30, 2021	Dec. 31, 2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from operations	55,405.48	44,365.39	36,434.68	99,770.87	66,517.23	145,267.82
Net Profit for the period/year (Attributable to Owners of the Company)	6,684.64	2,774.37	2,352.93	9,459.01	4,415.53	5,801.58
Total comprehensive income for the period/year (Comprising net profit and other comprehensive income, net of tax) (Attributable to Owners of the Company)	9,855.61	3,357.05	3,290.43	13,212.66	4,930.41	6,093.52
Paid-up equity share capital (Face value of INR 2/- per share)	672.69	672.69	672.69	672.69	672.69	672.69
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	60,419.44
Earnings Per Share - Basic and Diluted (of INR 2/- each)	19.87	8.25	7.00	28.12	13.13	17.25
	Standalone					
	Quarter ended		Half Year ended		Pr. Year ended	
	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	June 30, 2022	June 30, 2021	Dec. 31, 2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from operations	116.15	128.89	92.63	245.04	215.85	535.47
Net Profit/(loss) for the period/year	(31.95)	(15.59)	(10.52)	(47.54)	(12.71)	311.64
Total Comprehensive income/(loss) for the period/year (Comprising net profit/(loss) and other comprehensive income, net of tax)	(31.95)	(15.59)	(10.52)	(47.54)	(12.71)	313.44
Paid-up equity share capital (Face value of INR 2/- per share)	672.69	672.69	672.69	672.69	672.69	672.69
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	8,419.49
Earnings(loss) Per Share-Basic and Diluted (of INR 2/- each)	(0.09)	(0.05)	(0.03)	(0.14)	(0.04)	0.93

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The details of Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company are available on the Company's website www.rain-industries.com, on the BSE Limited's website www.bseindia.com and on the National Stock Exchange of India Limited's website www.nseindia.com.
- The Board of Directors of the Company at their meeting held on July 29, 2022, have declared an Interim Dividend of INR 1/- per Equity Share i.e. 50% on face value of INR 2/- per Equity Share fully paid up for the financial year ending December 31, 2022.
- The Standalone and Consolidated Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee on July 28, 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on July 29, 2022.
- On March 24, 2021, the Ministry of Corporate Affairs (MCA) through notification, amended Schedule III to the Companies Act, 2013, applicable for financial period commencing from April 01, 2021. The Company has incorporated the changes as per the said amendment in the above results and has also changed the comparative numbers wherever applicable.

For and on behalf of the Board of Directors
Rain Industries Limited
N.Radhakrishna Reddy
Managing Director
DIN: 00021052

Place : Hyderabad
Date : July 29, 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client Mrs. Radha Rohit Thakkar has applied for the transfer of 50% undivided rights in the Unit No. C-3 admeasuring 385 sq. ft. Carpet area on 1st Floor in the building known as Shreenath Tower Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Opp. Khandewadi Society, Shankar Lane, Kandivli (West), Mumbai 400 067, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.059 and bearing distinctive Nos. from 291 to 295 (both inclusive), from the name of her husband Late Mr. Rohit Gowardhandas Thakkar who expired on 14/06/2022, to her name.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client Mrs. Radha Rohit Thakkar has applied for the transfer of the Flat No.506 admeasuring 463.75 sq. ft. Carpet area on 5th Floor in the building known as 3/3 of Three Tower Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at M.G. Cross Road No.4, Kandivli (West), Mumbai 400 067, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.035 and bearing distinctive Nos. from 171 to 175 (both inclusive), from the name of her husband Late Mr. Rohit Gowardhandas Thakkar who expired on 14/06/2022, to her name.

ON LINE AUCTION
Shankar Ramchandra
AUCTIONEERS (GOVERNMENT AUCTIONEERS)
 128, M.G. Road, Camp, Pune-1. PH: 26340418

पुणे महानगरपालिका, अतिक्रमण विभाग
 दि. 05/08/2022 रोजी सा. 11-00 वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या. विक्रीत येणारे संपत्तीचे पत्ता: इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या. विक्रीत येणारे संपत्तीचे पत्ता: इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या. विक्रीत येणारे संपत्तीचे पत्ता: इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that 1) MR. RAJ BALKRISHNA DADARKAR and 2) MRS. RUMA RAJ DADARKAR being the joint owners and joint members of flat premises bearing No.3A having carpet area of about 1000 Sq. Ft. i.e. 92.90 Sq. mtrs. which is equivalent to built up area of about 1200 Sq. Ft. on third Floor of the said building known as Priya Apartments (the said Flat) together with the corresponding 5 fully paid up shares of Maker Mahal Co-Operative Housing Society Limited of the face value of Rs.50/- each numbered from 96 to 100 (both inclusive) issued by the said Society under Share Certificate No. 21 dated 14th May, 2013 (the said Shares), One Closed Garage bearing No.5 (used only for car parking purpose) having built up area of about 260 square feet i.e. 220 Sq. ft. carpet the compound of the said property (the said Garage), Stilt Parking bearing No.7, under the stilt of the said building known as Priya Apartments standing on the said property (the said Stilted parking).

KIREN D. THAWANI
 Advocate High Court
 14, 6th Floor, Jeevan Dhara, LIC Buildings
 Dr. Ambedkar Road, Bandra (W), Mumbai - 400050

मुख्य डिलिटर डिलिटिड
 सा. २०२२ रोजी सा. १०.३० वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या. विक्रीत येणारे संपत्तीचे पत्ता: इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

मुख्य डिलिटर डिलिटिड
 सा. २०२२ रोजी सा. १०.३० वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

पुणे महानगरपालिका
 दि. 05/08/2022 रोजी सा. 11-00 वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीकडून २०१३ च्या क्रमांक ११० आणि इतर लागू तरतुदी, कंपनीकडून २०१३ (कायदा) च्या तरतुदी सहाय्यक कंपनी (व्यवसाय व प्रशासन) अधिनियम २०१२ (अधिनियम) कोर्टाचे अंतिम आदेशानुसार कोर्टाच्या निर्णयानुसार विक्रीत येणारे संपत्तीचे पत्ता: इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या. विक्रीत येणारे संपत्तीचे पत्ता: इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की,
 १) टपाल मतदान सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्विकारणे किंवा टपाल मतदानाने विमर्ष केले जाईल.
 २) टपाल मतदान आणि विद्युत पद्धतीने मतदान करिते, ३० जुलै, २०२२ रोजी सा. १०.०० वा. भाग्ये आणणे आणि २० ऑगस्ट, २०२२ रोजी सा. १०.०० वा. भाग्ये समाप्त होईल.
 ३) नोंद तारीख आधी शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी लाभांश मालकांच्या माग/सदस्य नोंद पुस्तकात कंपनी/आदेशानुसार नोंद घ्यावी आहे व ई-मेल नुद आदेश अशा मागण्याकरिता विद्युत स्विकारणे टपाल मतदान सूचना वितरणाची प्रक्रिया कंपनीने ई-मेल, २०२२ रोजी पुणे केली आहे.
 ४) सदस्यांनी नोंद घ्यावी की:
 अ) उपरोक्त तारीख व वेळेनंतर मतदानाकरिता एमएसडीएलद्वारे रिमोट ई-वॉटिंग बंद केली जाईल आणि सदस्यांना ख्याबर दिलेले मत त्याच पद्धतीने कोणत्याही परिस्थितीत बदला देण्यात येणार नाही. यामुळे अर्बात दिनांक २८ ऑगस्ट, २०२२ रोजी सा. ५.०० वा. भाग्ये नंतर सदस्यांकडून प्राप्त टपाल मतदानावर बंधन म्हणून विषयावर मतदान घ्यावे आणि सदस्य तारखेनंतर टपालाने किंवा विद्युत स्विकारणे मतदान मत अमंजूर नाही.
 ब) ८ जुलै, २०२२ रोजी कंपनीचे भरणा केलेले सभाग भंडारकावरील त्वांचे शेअर्सच्या वितरणावर मतदान अधिकार असतील आणि सदस्यांना मतदानाचा कोणताही एक पर्याय अर्बात रिमोट ई-वॉटिंग किंवा टपाल मतदानाने मत देता येईल.
 क) टपाल मतदान सूचना व पत्रिका कंपनीच्या www.mayukh.co.in आणि एमएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
 ड) टपाल मतदान सूचना व पत्रिका कंपनीच्या www.mayukh.co.in आणि पोस्ट ई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध करता येईल.
 ५) ई-वॉटिंग योग्य व पाठवण्यासाठी संचालकांकरीता तपसनीय म्हणून श्री. ब्रजेश गुप्ता अॅड व्ही. कार्यालय कंपनीचे अधिकारी आहेत.
 ६) टपालाच्या बाजूने किंवा विरोधात पडलेल्या मतांचा अहवाल तपसनीय अर्थसाधक २९ ऑगस्ट, २०२२ किंवा त्यापुढी सादर करतील. टपाल मतदानाचा निकाल अद्यक्ष किंवा त्यांच्याद्वारे लेखी निवृत्त अन्य अधिकृत व्यक्ती दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीच्या मॉड्यूलर कार्यालयात घोषित करतील. तपसनीयच्या अहवालावर घोषित झालेला निकाल कंपनीच्या www.mayukh.co.in वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बंधनार्थ लिमिटेडकडे कळविले जाईल.
 ७) काही प्रश्ने असल्यास कंपनीच्या www.evoting.nsdl.com च्या वेबसाईटवर मागण्याकरिता उपलब्ध असलेले ई-वॉटिंग सुरु मॅनुअल व क्रिकटली अन्वय केंद्रक (एफएनए) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.
 विद्युत स्विकारणे मतदानाच्या सुविधाकरिता काही तक्रारी असल्यास कंपनीचे सहाय्य अधिकारी यांना खालील पत्त्यावर सदस्यांनी कळवावे:

संचालक मंडळाच्या आदेशानुसार
 मुख्य डिलिटर डिलिटिड
 सहाय्यक महाव्यवस्थापक
 सहाय्यक महाव्यवस्थापक
 सा. २०२२ रोजी सा. १०.३० वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

मॅकिन्झॉन मॅकेन्झी अॅड व्ही. लिमिटेड
 सा. २०२२ रोजी सा. १०.३० वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (ईओजीएम) सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२ रोजी सा. १०.०० वा. कंपनीकडून २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमांनुसार आणि सहाय्यक मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ (एमसीए परिपत्रक) नुसार सद्य विशेष सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दूरधर्माच्या माध्यमातून (ओएस्डीएम) होणार आहे.

विशेष सर्वसाधारण सभा सूचनेची तसेच ई-वॉटिंगची प्रक्रिया व माहितीच्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद आहेत त्यांना २९ जुलै, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहे.
 विशेष सर्वसाधारण सभा सूचनेसह ई-वॉटिंगची प्रक्रिया व माहिती कंपनीच्या www.mcmlimited.net वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
 कंपनीने ईओजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वॉटिंग व ईओजीएममध्ये ई-वॉटिंगमाफत सुविधा दिलेली आहे. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की,
 १. सदस्यांना त्यांचे रिमोट ई-वॉटिंग परियंत्रणे यापुढील व्हीसी/ओएस्डीएममार्फत ईओजीएममध्ये उपस्थित राहता येईल.
 २. व्हीसी/ओएस्डीएममार्फत सहागी होण्याची माहिती आणि ई-वॉटिंग प्रक्रिया तसेच त्यातील बदल सदस्यांचे वास्तविक स्वरूपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाही त्यांना ई-वॉटिंगने त्यांचे मत देण्यासाठी सविस्तर प्रक्रिया ईओजीएम सूचनेचा भाग म्हणून दिले जाईल.
 ३. रिमोट ई-वॉटिंग कालावधी शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ रोजी सा.१०.०० वा. प्रारंभ होईल आणि रविवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी सा.५.०० वा. समाप्त होईल. सदस्य तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वॉटिंग मान्य असाणार नाही आणि तदनंतर रिमोट ई-वॉटिंग पद्धत बंद केली जाईल.
 ४. बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२ (नोंद दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केलेले सभाग भंडारकावरील त्वांच्या शेअर्सच्या वितरणावर मतदान अधिकार असतील.
 ५. जर कोणा व्यक्तीने ईओजीएम सूचना वितरणावर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्बात १७ ऑगस्ट, २०२२ रोजी मागधारणा घेतली असल्यास त्यांनी रिमोट ई-वॉटिंगमार्फत ईओजीएम सूचनेत नमुद माहितीचे पालन करावे.
 ६. ईओजीएममार्फत रिमोट ई-वॉटिंगने जो सदस्य त्याचे मत देतील त्यांना व्हीसीमार्फत ईओजीएममध्ये उपस्थित राहता येईल तर पुढील मत देणारा नाही. रिमोट ई-वॉटिंगने जो सदस्य मत देणार नाहीत आणि व्हीसीमार्फत ईओजीएममध्ये उपस्थित असतील ते ईओजीएममध्ये ई-वॉटिंगमार्फत मत देण्यास पात्र असतील.
 ७. ई-वॉटिंगची प्रक्रिया ईओजीएमच्या सूचनेत तसेच सीडीएसवरील सदस्यांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये आणि सीडीएसवरील www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-वॉटिंगमाफत काही प्रश्ने/तक्रारी असल्यास त्यांना www.evotingindia.com च्या डायरेक्टरी सेक्शनअंतर्गत उपलब्ध रिमोट ई-वॉटिंग युजर मॅनुअल आणि क्रिकटली अन्वय केंद्रक (एफएनए) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२००-५५३३, सीडीएसवरील, पत्ता: १०था मजला, पी.जे. टॉवर, दत्ताल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१, ई-मेल: helpdesk.evoting@cdsindia.com वर ई-मेल करावा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार
 मॅकिन्झॉन मॅकेन्झी अॅड व्ही. लिमिटेड
 सहाय्यक महाव्यवस्थापक
 सहाय्यक महाव्यवस्थापक
 सा. २०२२ रोजी सा. १०.३० वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

I hereby declare that my Registration Certificate No. XVII-14223 dt. 15.07.2015 (Nurse), have been lost by MNC Hence, I request the Registrar, Maharashtra Nursing Council, Mumbai to issue me duplicate copies of those Certificate.
 Place: Mumbai
 Date: 29/07/2022
 (ASTHA)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public in large on behalf of my Client viz. Shri Ramsarwaro Kabra who is the Legal Representative of Late Shrimati. Pramila Ramsarwaro Kabra who has acquired right, title and interest in respect of Flat No.131, 3rd Floor, Bldg No. 13, Borivali Madhusudan Co-operative Housing Society Ltd., Gora Road, Borivali West, Mumbai-400092 admeasuring 226 sq. feet carpet standing on plot of land bearing C.T.S No-240A Survey No 28 (Part 137-A) of Revenue Village Gora, Taluka Borivali, M.S.D along with five fully paid up shares of Rs.50/- each Distinctive Nos-351 to 355 under Share Certificate No-71 respectively by virtue of Agreement for Sale dated 24th Day of June, 1994 (hereinafter referred to as the said premises). Further original Article of Agreement dated 14th June, 1994 executed between Shrimati. Usha Sampat Sarfar (hereinafter referred to as the Seller) and Late Shrimati. Pramila Ramsarwaro Kabra (hereinafter referred to as the Purchaser) in respect of the Said Premises has been Lost/Misplaced/Not Traceable.

Sd/ Advocate Aditya Mody
 add-2/A Miness Park Chandavardar Road, Borivali-West Mumbai-400093
 Contact to 986773792/949145132

PUBLIC NOTICE

LOSS OF AGREEMENT
 Notice is hereby given that **Mohamed Atique Mohd Afzal Memon and Mrs. Sabreen Mohd. Atique Memon** has lost / misplaced, the under noted agreement of their **Shop No. 25** in the building of the Society known as **TIRUPATI SHOPPING CENTER** Premises Co-operative Society Ltd., situated at S. No: 41 "A", CTS No 308-309, S.V. Road, Santacruz (West), Mumbai - 400054.

1. Original Agreement dated 30.11.1994 executed between Shabaysha Construction Co. Pvt. Ltd. & Master Mayor Techedandany and Miss Rohini Techedandany.
2. Original Agreement dated 05.10.1998 executed between Shabaysha Construction Co. Pvt. Ltd. & Master Mayor Techedandany and Miss Rohini Techedandany duly registered vide document no. BDR no.1 /3084/1998.
 If any person has claim in, upon or against the aforesaid lost documents of Shop No. 25 by way of sale, mortgage, charge, lease, or license or claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public notice to **Advocate Krupa Sanghani**, having address at Flat No.13, Jayshilpam, 22, Sanghani Estate, Garden Lane, Ghatkopar (West), Mumbai - 400086, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my client and considered as if there is no claim of any person of any nature against the said property.

Sd/- Advocate Krupa Sanghani

Amal Ltd
 सा. २०२२ रोजी सा. १०.३० वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या. विक्रीत येणारे संपत्तीचे पत्ता: इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सहाय्यक मंत्रालय (एमसीए) नुसार, ८ सप्टेंबर, २०२२ रोजी सा. १०.३० वा. कंपनीकडून २०१३ च्या लागू तरतुदी आणि सहाय्यक मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२२ दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ (एमसीए परिपत्रक) नुसार सद्य विशेष सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दूरधर्माच्या माध्यमातून (ओएस्डीएम) होणार आहे.

विशेष सर्वसाधारण सभा सूचनेची तसेच ई-वॉटिंगची प्रक्रिया व माहितीच्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद आहेत त्यांना २९ जुलै, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहे.
 विशेष सर्वसाधारण सभा सूचनेसह ई-वॉटिंगची प्रक्रिया व माहिती कंपनीच्या www.mcmlimited.net वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
 कंपनीने ईओजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वॉटिंग व ईओजीएममध्ये ई-वॉटिंगमाफत सुविधा दिलेली आहे. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की,
 १. सदस्यांना त्यांचे रिमोट ई-वॉटिंग परियंत्रणे यापुढील व्हीसी/ओएस्डीएममार्फत ईओजीएममध्ये उपस्थित राहता येईल.
 २. व्हीसी/ओएस्डीएममार्फत सहागी होण्याची माहिती आणि ई-वॉटिंग प्रक्रिया तसेच त्यातील बदल सदस्यांचे वास्तविक स्वरूपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाही त्यांना ई-वॉटिंगने त्यांचे मत देण्यासाठी सविस्तर प्रक्रिया ईओजीएम सूचनेचा भाग म्हणून दिले जाईल.
 ३. रिमोट ई-वॉटिंग कालावधी शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ रोजी सा.१०.०० वा. प्रारंभ होईल आणि रविवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी सा.५.०० वा. समाप्त होईल. सदस्य तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वॉटिंग मान्य असाणार नाही आणि तदनंतर रिमोट ई-वॉटिंग पद्धत बंद केली जाईल.
 ४. बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२ (नोंद दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केलेले सभाग भंडारकावरील त्वांच्या शेअर्सच्या वितरणावर मतदान अधिकार असतील.
 ५. जर कोणा व्यक्तीने ईओजीएम सूचना वितरणावर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्बात १७ ऑगस्ट, २०२२ रोजी मागधारणा घेतली असल्यास त्यांनी रिमोट ई-वॉटिंगमार्फत ईओजीएम सूचनेत नमुद माहितीचे पालन करावे.
 ६. ईओजीएममार्फत रिमोट ई-वॉटिंगने जो सदस्य त्याचे मत देतील त्यांना व्हीसीमार्फत ईओजीएममध्ये उपस्थित राहता येईल तर पुढील मत देणारा नाही. रिमोट ई-वॉटिंगने जो सदस्य मत देणार नाहीत आणि व्हीसीमार्फत ईओजीएममध्ये उपस्थित असतील ते ईओजीएममध्ये ई-वॉटिंगमार्फत मत देण्यास पात्र असतील.
 ७. ई-वॉटिंगची प्रक्रिया ईओजीएमच्या सूचनेत तसेच सीडीएसवरील सदस्यांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये आणि सीडीएसवरील www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-वॉटिंगमाफत काही प्रश्ने/तक्रारी असल्यास त्यांना www.evotingindia.com च्या डायरेक्टरी सेक्शनअंतर्गत उपलब्ध रिमोट ई-वॉटिंग युजर मॅनुअल आणि क्रिकटली अन्वय केंद्रक (एफएनए) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२००-५५३३, सीडीएसवरील, पत्ता: १०था मजला, पी.जे. टॉवर, दत्ताल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१, ई-मेल: helpdesk.evoting@cdsindia.com वर ई-मेल करावा.

Jaipan Industries Ltd
 Regd Office - 17, Jai Villa Compound, Cama Industrial Estate, Walbhat Road, Goregaon East, Mumbai - 400063.
 Website: www.jaipan.com; email: info@jaipan.com; Tel: 91-22-40027570

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company has on February 4, 2019, completed dispatch of Postal Ballot Notice, along with the Postal Ballot form through:
 a) email to members (as on Friday, July 22, 2022 being the cut off date) whose email addresses are registered in the records of the depository participants viz. National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL); and the Company's Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Pvt. Ltd.; and
 b) physical mode, along with postage prepaid self addressed Business Reply Envelope to other members who have not registered their email ID's to seek the approval of members by passing the following resolution/s by way of Postal Ballot /E-voting:
 1. Special Resolution as per Section 149, 150, 152,161 and other applicable provisions of Companies Act, 2013 (Act), and the rules made thereunder Mr. Jainarain Omprakash Agarwal (DIN: 01861610);
 2. Special Resolution as per Section 149, 150, 152,161 and other applicable provisions of Companies Act, 2013 (Act), and the rules made thereunder Mr. Atin J. Agarwal (DIN: 01861554);

The Company has engaged the services of instavote of linkintime for providing remote e-voting facility to its members. Further, the Board of Directors of the Company has appointed Shrawan A Gupta, Practicing Company Secretaries as the scrutinizer for conducting the Postal Ballot /e-voting process in a fair and transparent manner. All the members are informed that:
 1. Date of completion of dispatch of Notice of Postal Ballot is Wednesday, July 27, 2022
 2. The voting through Postal Ballot and remote e-voting shall commence from July 29, 2022 at 09.00 a.m. and ends on August 27, 2022 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled thereafter and not be allowed beyond August 27, 2022 at 5.00 p.m.
 3. Members are requested to note that duly completed Postal Ballot forms should reach the Scrutinizer not later than August 27, 2022 at 5.00 p.m. Any response received after this date will be treated as if the same has not been received. A member can opt for only one mode of voting i.e. Postal Ballot form or e-voting. Once the vote on the Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast vote again. If a member casts vote by both the modes, then the votes cast through remote e-voting shall prevail. The voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid up equity capital of the Company as on Cut-off date.
 4. The voting rights of the members (through postal ballot or remote e-voting) shall be reckoned on the equity shares held by them as on the close of business hours on Friday, January 25, 2019 being the cut-off date fixed for this purpose.
 5. In case a shareholder is desirous of obtaining a printed Postal Ballot Form or a duplicate thereof, he or she may send an email to the Company Secretary at s.shrawangupta@gmail.com. The Registrar and Share Transfer Agent/Company shall forward the same along with the Business Reply to Shareholder.
 6. For details related to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ's") and e-voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>.
 7. The Postal Ballot Notice and the Postal Ballot Form are available on the Company website www.jaipan.com.
 The result of the Postal Ballot (including remote e-voting) along with the Scrutinizers report shall be declared on Monday, August 29, 2022 at the registered office of the Company and will be hosted on the website of the Company www.jaipan.com besides being sent to the Stock exchanges on the said date and also on the website of the NSDL. The results will also be displayed at the Registered office after the declaration of results by the Chairman or any other Director of the Company.
 By Order of the Board For Jaipan Industries Limited
 Sd/-
 Company Secretary
 Place: Mumbai
 Date: May 30, 2022

route mobile
 कंपनी बोझाळ क्रमांक: L12900MH2004PLC146323
 नोंदीकृत कार्यालय: ४, सुभाष बिल्डिंग मार्ग, पो.ओ. बॉम्बे ४००००१, मुंबई-४००००१.
 फोन: (022) 4033 7878 | फॅक्स: (022) 4033 7850 | ईमेल: investors@routemobile.com | ईमेल: investors@routemobile.com

स्ट मोबाइल लिमिटेड आणि त्याच्या सहाय्यक मंत्रालय (एमसीए) नुसार ३० जुलै २०२२ रोजी सा. १०.३० वा. अपनयन संकेतस्थळ www.auctioneers.co.in वर खालील खर्च घेऊन विक्री होईल. इलाख्या १/२०२२ रोजी सा. 10.३० वा. खर्च करीत घ्या.

तपशील	समाप्त तिथिणी सार्च ३०, 2022	समाप्त वर्ष सार्च ३१, 2022 (सहाय्यक मंत्रालय)	समाप्त तिथिणी सार्च 30, 2021
कामकाजद्वारे उत्पन्न	729.01	2,002.03	377.52
कर्मचारी नफा	75.74	195.22	42.92
कालावधीची नफा	71.07	170.08	34.31
एवएम सर्वसाधारण उत्पन्न	69.29	171.33	38.00
नफा घाला जोडणाऱ्या बाबी:			
अनिर्वात व्याज	69.41	166.17	33.81
अनिर्वात व्याज	1.86	3.91	0.50
एवएम सर्वसाधारण उत्पन्न घाला जोडणे बाबी:			
कंपनीचे व्याज	67.60	167.41	38.03
अनिर्वात व्याज	1.79	3.92	(0.03)
देव भाग भांडवल (संपूर्ण भरलेल्या प्रवेशासाठी दर म्हणून रु. 10/-)*	63.04	62.87	67.71
दर भागधारक उत्पन्न (प्रत्येकी दर म्हणून रु. 10/-)*			
मुद्रांक (रु. मध्ये)	11.02	27.82	5.86
सीम्युलर (रु. मध्ये)	11.02*	27.82*	5.73
कटौती-कार्यालयीन			
* ३० जुलै २०२२ रोजी समाप्त झालेल्या तिथिणी आणि ३० जून २०२१ रोजी समाप्त झालेल्या तिथिणीशी संदर्भित बाबींची यादी नाही. *कर्मचार्यांच्या कालावधीसाठी एवएम व्याज उत्पन्नामध्ये आणि कर्मचार्यांच्या दारू व्याज उत्पन्नाच्या समतोल असेल			
१. सहाय्यक मंत्रालय (एमसीए) बाबींची यादी नाही			